

जा.क. / 2013
जन माहिती अधिकारी तथा प्रबंधक,
जिल्हा न्यायालय, बीड यांचे कार्यालय,
दिनांक 01 / 08 / 2013.

प्रेषक
विनय व. बोरीकर,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
बीड.

प्रति,
कक्ष अधिकारी,
कार्यासन-21
विधी व न्याय विभाग,
मादाम कामा, मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-32

विषय :— माहितीचा अधिकार अधिनियम 2005 17 मुद्यांची अद्यावत माहिती
पाठविणे बाबत...

मा. महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवु इच्छीतो की, केंद्रीय
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005मधील प्रकरण दोन माहितीचा अधिकार आणि
सार्वजनीक प्राधिकरणांमधील आबंधने नियम 4 1 क ख नुसार 17 बाबींवरील माहिती
अद्यावत करून सदरील माहितीची सी.डी.व प्रत या पत्रांसोबत आपणाकडे पाठविण्यात
येत आहे.

तसेच सदरील माहिती आपला ई मेल आय.डी. DMV Swap(a) rediffmail.
com वर पाठविण्यात येत आहे.

आपला विश्वासू
स्वाक्षरीत
(विनय व बोरीकर)
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, बीड.

सोबत : सी.डी.सह एका प्रतीत.

जिल्हा व सत्र न्यायालय, बीड

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 ख नुसार जिल्हा न्यायालय, बीड
बाबत माहिती कलम 4 (1) (बी) (1)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

| | |
|---|--|
| कार्यालयाचे नाव | जिल्हा व सत्र न्यायालय, बीड |
| पत्ता | नगर रोड, बीड |
| कार्यालय प्रमुख | प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड. |
| शासकीय विभागाचे नाव | विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य |
| कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त | विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई |
| कार्यक्षेत्र | बीड जिल्हा |
| विशिष्ट कार्य | न्यायदान |
| विभागाचे ध्येय / धोरण | मुख्यतः न्यायदान करणे |
| धोरण | न्यायदान करणे |
| सर्व संबंधित कर्मचारी | न्यायीक अधिकारी व कर्मचारी वर्ग 2/3/4 |
| कार्य | कर्तव्य सुचीप्रमाणे व प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशानुसार |
| कामाचे विस्तृत स्वरूप | मुख्यतः न्यायदान व प्रशासकीय कार्ये आणि विधी सेवा |
| मालमत्तेचा तपशील शासकीय इमारती / जागेचा तपशील | नगर रोड वरील शासकीय जुनी व नवी इमारत तसेच तालुका न्यायालयाच्या जागा व इमारती |
| उपलब्ध सेवा | फौजदारी / दिवाणी / मोटार अपघात नुकसान भरपाई इ. प्रकरणात न्यायनिर्णय करणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड अंतर्गत शिबीरे आयोजित करून माहिती देणे तसेच कायदेविषयक मोफत सल्ला देणे दुर्बल इटकातील व्यक्तींना विधीज्ञांच्या सेवा उपलब्ध करून देणे, लोकन्यायालय आयोजीत करणे |
| संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील | संपुर्ण जिल्हा |
| कार्यालयीन दुरध्वनी कमांक व वेळ | न्यायाधीश व कर्मचा-यांकरीता कार्यालयाची वेळ सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.00 वा. पर्यंत पैकी न्यायालयीन कामाच्या वेळा सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 व दुपारी 2.45 ते 05.30 पर्यंत शिपायांच्या कामाची वेळ सकाळी 09.30 ते सायंकाळी 06.00 वा. दुरध्वनी कमांक 02442 222401, |

| | |
|---|---|
| | ई मेल पत्त Mahabeedc@mhstate.nic.in व सोबत जोडलेल्या यादी प्रमाणे इतर दुरध्वनी क्रमांक |
| साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा | रविवार, तसेच महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार सूटीच्या दिवशी फौजदारी प्रकरणातील रिमांड करीता व दिवाणी स्वरूपाचे अत्यंत तातडीचे कामा करीता न्यायालयाचे कामकाजाची वेळ लागू |

कलम 4 (1) (ब) (2) नमुना (अ)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील

(अ)

| अ.क्र. | पदनाम | अधिकार— आर्थिक | कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|--------|-----------|---|--|----------|
| 1 | न्यायाधीश | प्रचलित कायद्यानुसार व मा. उच्च न्यायालयाच्या अधिनस्त व विविध नियमानुसार व वित्तीय प्रकरणांत शासकीय अधिनियमाप्रमाणे | महाराष्ट्र कोषागार नियम व मुंबई वित्तीय नियम व वेळेवेळी शासन / उच्च न्यायालय यांनी दिलेले आदेश / परिपत्रके | |

(ब)

| अ. क्र. | पदनाम | अधिकार— प्रशासकीय | कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|---------|--------------------------------|-------------------|--|----------|
| 1 | प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश | प्रशासकीय अधिकार | कायद्यानुसार व मा. उच्च न्यायालयाच्या आदेश / परिपत्रकानुसार / सिव्हील मॅन्युअल / किमीनल मॅन्युअल, महाराष्ट्र नागरी सेवा नियम / शासन / उच्च न्यायालय / आदेश परिपत्रके | |

(क)

| अ.क्र. | पदनाम | अधिकार— फौजदारी | कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|--------|---|-----------------|--|----------|
| 1 | न्यायाधीश 1. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व इतर समकक्ष न्यायाधीश 2. दिवाणी न्यायाधीश व. स्तर, 3. मुख्य न्यायदंडाधिकारी 4. न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग | कायद्यानुसार | फौजदारी व्यवहार संहिता व इतर सर्व फौजदारी कायद्याप्रमाणे | |

(ड)

| अ. क्र. | पदनाम | अधिकार— अर्ध—न्यायीक | कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|---------|---|-------------------------|---|----------|
| 1 | न्यायाधीश 1. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश 2. न्यायाधीश तालुका स्तरावरील | न्यायीक अधिकार | कायद्यानुसार | |

कलम 4 (1) (ब) (II) नमुना (ब)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील

| अ.क्र. | पदनाम | कर्तव्ये | कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|--------|----------------------------------|------------------------|--|----------|
| | कर्मचारी वर्ग | कर्तव्य सुचीप्रमाणे | मा. उच्च न्यायालय / शासन यांचे परिपत्रके व मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशानुसार / दिवाणी व फौजदारी मँच्यूअल मध्ये प्रक्रिया संहिता / अर्ध न्यायीक, दिवाणी व फौजदारी प्रक्रिया संहिता | |
| | प्रबंधक | —“— | —“— | |
| | स्थिय सहायक | —“— | —“— | |
| | अधीक्षक | —“— | —“— | |
| | सहा. अधीक्षक | —“— | —“— | |
| | लघुलेखक उ. श्रेणी व निम्न श्रेणी | —“— | —“— | |
| | लघुटंकलेखक | —“— | —“— | |
| | वरिष्ठ लिपीक | —“— | —“— | |
| | कनिष्ठ लिपीक | —“— | —“— | |
| | मुख्य बेलिफ | —“— | —“— | |
| | बेलिफ | —“— | —“— | |
| | वाहन चालक | —“— | —“— | |
| | पुस्तक बांधणीकार | —“— | —“— | |
| | हवालदार | —“— | —“— | |
| | नाईक | —“— | —“— | |
| | झोरॉक्स चालक | —“— | —“— | |
| | शिपाई / उदकी / पहारेकरी | —“— | —“— | |
| | सफाईगार | —“— | —“— | |

कलम 4 (1) (ब) (III)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन

(कामाचे प्रकार / नाव)

| | |
|---|---|
| कामाचे स्वरूप संबंधित तरतुद अधिनियमाचे नाव नियम शासन निर्णय | न्यायदान कायद्यानुसार अस्तित्वात आणलेले वेगवेगळ्या प्रचलीत अधिनियम कायद्याअंतर्गत अपिल व पुनर्निरीक्षण वगैरे दिवाणी / फौजदारी प्रक्रिया संहिता व मा. वरिष्ठ न्यायालयांचे निकालप्रमाणे (शासनाचे निर्णय) कायद्याच्या अधीन राहून मा. उच्च न्यायालये व संबंधित शासनाचे प्रशासकीय परिपत्रके |
| कार्यालयीन आदेश | मा. उच्च न्यायालये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशाचे आदेश. |

| अ.क्र. | कामाचे स्वरूप | कालावधी दिवस | कामासाठी जबाबदार अधिकारी | अभिप्राय |
|--------|--|---|---|--|
| 1 | दिवाणी व फौजदारी व इतर दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये न्यायदानाचे कार्य | सर्व कामकाजाचे दिवशी व तातडीचे काम जेंड्हा असेल तेंव्हा | न्यायीक अधिकारी / प्रशासकीय कर्मचारी वर्ग / कायद्यानुसार प्रक्रीय | 01. कालकमानुसार प्रकरणांचा निपटारा केला जातो. 02. सात / पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबीत असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी प्रयत्न केला जातो. 03. 65 वर्षांवरील जेष्ठ व्यक्तीची दिवाणी / फौजदारी प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्यात येतो. |
| 2 | टंकलेखन परवाना | -----"----- | प्रमुख जिल्हा न्यायाधीश | दिवाणी मऱ्युअल मधील नियमानुसार विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्र दाखल केल्यानंतर परवाना दिला जातो. |
| 3 | अर्जलेखनीक परवाना | -----"----- | -----"----- | -----"----- |

टिप :— कलम 4 (1) (बी) (II)

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरीता अधिनियम, नियम, शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांचा आधार घेवुनच कार्यपद्धती ठरते.

प्रत्येक कार्य, सेवा कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी कशी होते याची पद्धती प्रकाशित करणे यासाठी लोकप्राधिकारी माहितीचे संकलन परस्पर संबंध व कार्यपद्धती ठरवण्यासाठी वर अनुनिर्देशित अटीनुसार पुर्ता करावी.

उदा :— प्रकरणांचा निपटारा करण्याची कार्यपद्धत?

सुनावणीच्या तारखां निश्चीतीची कार्यपद्धती ?

कालकमानुसार प्रकरणांचा निपटारा केला जातो का?

काही विशेष प्रकरणांना प्राधान्य दिले जाते का?

अनुदानाच्या वाटपाची कार्यपद्धती / सवलत देण्याची कार्यपद्धती / लाभार्थीच्या निवडीची

कार्यपद्धतीची विस्तृत माहिती काही विशिष्ट कोटा दिला जातो काय?

कोणत्या निकषाप्रमाणे निवड केली जाते?

कालकमानुसार निवड असते का?

या सर्व बाबीसदर्भात माहितीचे प्रकाशन करणे अनिवार्य आहे.

पुनरावृत्ती कार्याच्या कार्यालयीन कार्यपद्धती संबंधी माहितीचे प्रकाशन करणे.

प्रत्येक कार्यपद्धतीमध्ये विविध स्तराच्या कर्मचा—यांचा सहभाग असतो. प्रत्येक कर्मचा—यांची

कार्यपद्धतीमध्ये जी विशिष्ट भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे ती दर्शविण्यात यावी.

**कलम 4 (1) (ब) (IV)
नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण नमुना अ**

संघटनाचे लक्ष (वार्षिक) :—

| अ.क्र. | काम / कार्य | कामाचे प्रमाण | आर्थिक लक्ष | अभिप्राय |
|--------|-------------|--|-------------|----------|
| | न्यायदान | मा. उच्च न्यायालयांनी ठरवुन दिलेल्या नियमा प्रमाणे | --- | — |

कलम 4 (1) (ब) (IV)

कामाची कालमर्यादाकाम पुरुष होण्यासाठी प्रत्येक कामाची कालमर्यादा नमुना ब

| अ.क्र. | काम / कार्य | दिवस / तास पुरुण करण्यासाठी | जबाबदार अधिकारी | तकार निवारण अधिकारी |
|--------|-------------|-----------------------------|---|--|
| | न्यायदान | कायद्याप्रमाणे असल्यास | न्यायिक अधिकारी व प्रमुख जिल्हा न्यायाधीश | 1. प्रशासकीय अधिकारी 2. न्यायाधीश 3. प्रमुख जिल्हा न्यायाधीश |

कलम 4 (1) (ब) (V)

नमुना अ

जिल्हा व सत्र न्यायालय कामाशी संबंधित नियम / अधिनियम

| अ.क्र. | सुचना पत्रकानुसार दिलेले विषय | नियम क्रमांक व वर्ष | अभिप्राय |
|--------|-------------------------------|---|----------|
| | न्यायदान | प्रचलित कायदे, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, महाराष्ट्र कोषागार नियम 1968, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, मुंबई वित्तीय नियम 1959, सिव्हील / क्रिमिनल मॅन्युअल 1986 | ----- |

जिल्हा व सत्र न्यायालय कामाशी संबंधित शासन निर्णय नमुना ब

| अ.क्र. | शासन निर्णयानुसार दिलेले विषय | शासन निर्णय क्रमांक व तारीख | अभिप्राय असल्यास |
|--------|---|---|------------------|
| | आस्थापनेसंबंधी प्रसारित झालेले शासन निर्णय व निर्णय | शासना तर्फ व उच्च न्यायालयातर्फ पारित झालेले व प्रकाशित शासन निर्णय | — |

जिल्हा व सत्र न्यायालय कामाशी संबंधित परिपत्रके

नमुना क

| अ.क्र. | शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय | परिपत्रक क्रमांक व तारीख | अभिप्राय असल्यास |
|--------|-----------------------------------|--|------------------|
| | न्यायालयीन व आस्थापनेसंबंधी कायदे | शासनाचे व मा. उच्च न्यायालयाचे वेळोवेळी पारित झालेली परिपत्रके | — |

जिल्हा व सत्र न्यायालय कामाशी संबंधित आदेश / धोरणात्मक परीपत्रके

नमुना ड

| अ.क्र. | विषय | क्रमांक व तारीख | अभिप्राय असल्यास |
|--------|---------------------|---|---------------------|
| | न्यायदान व आस्थापना | शासनाचे, उच्च न्यायालयाचे व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे परिपत्रके व आदेश | — |

**बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तऐवजांची यादी,
दस्तऐवजाचा विषय**

नमुना इ

| अ.क्र. | दस्तऐवजाचा प्रकार | विषय | संबंधीत व्यक्ती /पदनाम | व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास |
|--------|------------------------|---|----------------------------------|---|
| 1 | आस्थापना | प्रशासकीय | प्रबंधक / अधिक्षक आस्थापना | जिल्हा व सत्र न्यायालय, बीड |
| 2 | विधी सेवा प्राधिकरण | विधी सेवा व सहाय व सर्व संबंधित कार्ये | अधीक्षक विधी सेवा प्राधिकरण | विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, जि.न्या परीसर बीड |
| 3 | संस्थिकी | न्यायालयातील खटल्यांची सांख्यिकीय माहिती | अधीक्षक, न्यायिक विभाग | जिल्हा व सत्र न्यायालय, बीड |
| 4 | वित्त | खटल्यातील न्यायालयीन आदेशाप्रमाणे न्यायालयात जमा केलेल्या रकमा, न्यायीक अधिका—यांचे व कर्मचा—यांचे वेतन व भत्ते संबंधी | सहायक अधिक्षक वित्त विभाग | जिल्हा व सत्र न्यायालय, बीड |

अभिलेखाची संपूर्ण यादी प्रत्येक लोकप्राधिकारी संस्था तयार करेल. अभिलेखामध्ये दस्तऐवज नस्ती संगणकीकृत माहिती इत्यादी असेल. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी ही माहिती तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. यादी वापरण्यास, तपासण्यास आणि समजण्यास सुलभ असली पाहिजे. तसेच आवश्यकतेनुसार नमुने घेण्याच्या कार्यपद्धतीचा अंतर्भाव असावा.

प्रथम कार्यालयातील उपलब्ध नस्तींची यादी करावी त्यांचे वर्गीकरण करावे. दस्तऐवजांची विस्तृत माहिती, नोंद पुस्तकांची यादी व वर्गीकरण करावे. काही दस्तऐवज जे नस्ती किंवा नोंद पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत त्यासंबंधीची यादी करून ठेवणे, लवकर सापडण्याच्या हेतुने ही यादी कार्यालयामध्ये कक्षाप्रमाणे, टेबलप्रमाणे तयार करून ठेवणे आवश्यक आहे. ती पुढील प्रमाणे तयार करावी.

कलम 4 (1) (अ) (VI)
बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तऐवजांची वर्गवारी

| | | | | |
|----------|------------------------------|---|-------------------------|-------------------------------|
| अ. क. | विषय | दस्तऐवजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक / व्हाउचर इ. | प्रमुख बाबींचा तपशील | सुरक्षित ठेवण्याचा कालावधी |
| | प्रशासकीय कामकाज | हजेरी पट, अस्थापना विभाग | | मँन्युअल प्रमाणे |
| | जमा खर्च व व्हाउचर संबंधी | वित्त विभाग | | मँन्युअल प्रमाणे |
| | नोंदपुस्तक | आस्थापना | | मँन्युअल प्रमाणे |
| | निकाली प्रकरणे | अभिलेखागार | | मँन्युअल प्रमाणे |
| | | संबंधित विभागाचे संबंधित अधिका—याकडे | | मँन्युअल प्रमाणे |

कलम 4 (1) (ब) (VII)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिनामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

| | | | | |
|----------|--|---|---|-----------------|
| अ. क. | सल्लामसलतीचा विषय | कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन | कोणत्या अधिनियमा / नियमा / परिपत्रकाद्वारे | पुनरावृत्तीकाल |
| | न्यायालयीन कामकाज कायद्याप्रमाणे करावे लागते. विधी विषयक जनजागरण शिबीरे आयोजीत करणे | न्यायप्रक्रियेचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोंहचविणे | — | संबंध लागु नाही |

टिप :— कलम 4 (1) (अ) (VII) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने / नियम / परिपत्रक इत्यादी अंतिम करण्यापुर्वी / राबवितांना जनतेची मते / आक्षेप जाणुन घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीची माहिती देणे अपेक्षित आहे.

अनेकवेळा समितीची स्थापना करून शिबीराद्वारे, ग्रामसभेद्वारे, जनसुनवाई अथवा कर्मचा—यांच्या दरबारातुन जनमताची चाचपणी करण्यात येते.

कलम 4 (1) (ब) (VIII)

नमुना (अ)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे

| अ. क. | समितीचे नाव | समितीचे सदस्य | समितीचे उदिष्ट | सभा किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|----------|----------------|------------------|-------------------|-------------------------------|--|------------------------------------|
| | | | लागु नाही | | | |

नमुना (ब)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे

| | | | | | | |
|----------|----------------|------------------|-------------------|-------------------------------|--|------------------------------------|
| अ. क. | समितीचे नाव | समितीचे सदस्य | समितीचे उदिष्ट | सभा किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|----------|----------------|------------------|-------------------|-------------------------------|--|------------------------------------|

जिल्हा स्तरावर कामकाज व्यवस्थित पार पाडणेसाठी जिल्ह्यातील विधीज्ञ व सर्व न्यायाधिशांची मिटिंग / कॉन्फरन्स घेण्यात येते.

नमुना (क)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे

| | | | | | | |
|----------|----------------|------------------|-------------------|-------------------------------|--|------------------------------------|
| अ. क. | समितीचे नाव | समितीचे सदस्य | समितीचे उदिष्ट | सभा किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
| | | | लागु नाही | | | |

नमुना (ड)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे

| | | | | | | |
|----------|----------------|------------------|-------------------|-------------------------------|--|------------------------------------|
| अ. क. | समितीचे नाव | समितीचे सदस्य | समितीचे उदिष्ट | सभा किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
| | | | लागु नाही | | | |

कलम 4 (1) (ब) (IX) बीड जिल्ह्यातील न्यायीक अधिका-यांची यादी

| अ. क. | पदनाम | अधिकारी / कर्मचा-यांचे नांव | वर्ग | रुजू दिनांक | दुरध्वनी क्रमांक / मोबाईल क. | एकूण वेतन |
|----------|-----------------------------------|--------------------------------|--------|-------------|------------------------------------|------------------------------|
| 1 | प्रमुख जिल्हा न्यायाधीश, बीड | श्री विनय व. बोरीकर | वर्ग-1 | 01/08/11 | 02442-222401 233327 | नियमा प्रमाणे अनुज्ञेय |
| 2 | जिल्हा न्यायाधीश -1, बीड | श्री. एस. सी. खटी | वर्ग-1 | 15/10/10 | 02442-233318 | -,-- |
| 3 | जिल्हा न्यायाधीश-2 बीड | श्री. एन.बी.धायतडक | वर्ग-1 | 10/06/13 | 02442-233319 | -,-- |
| 4 | जिल्हा न्यायाधीश-3 बीड | श्री. एम.व्ही.मोराळे | वर्ग-1 | 22/07/13 | 9623413618 | -,-- |
| 5 | जिल्हा न्यायाधीश -1, अंबाजोगाई | श्री. एस. टी. महाजन | वर्ग-1 | 06/06/11 | 02446-247709 | -,-- |
| 6 | जिल्हा न्यायाधीश -2, अंबाजोगाई | श्री. आर.ए. गायकवाड | वर्ग-1 | 06/06/11 | 02446-249180 | -,-- |
| 7 | जिल्हा न्यायाधीश-3 अंबाजोगाई | श्री.यु.एल.तेलगावकर | वर्ग-1 | 11/06/12 | 02446-247418 | -,-- |
| 8 | तदर्थ जिल्हा | श्री. एम.आर.वकील | वर्ग-1 | 08/06/09 | 02446-245376 | -,-- |

| | | | | | | |
|----|---|-------------------------|--------|----------|--------------|-------|
| | न्यायाधीश—1, अंबाजोगाई | | | | | |
| 9 | तदर्थ जिल्हा न्यायाधीश—2 अंबाजोगाई | श्री. ओ.के.पाटील | बांग—1 | 01/07/13 | 8308355704 | —,,-- |
| 9 | जिल्हा न्यायाधीश —1, माजलगाव | श्री. एस.एस.गाडगे | वर्ग—1 | 19/03/12 | 02443-234011 | —,,-- |
| 10 | मुख्य न्यायदंडाधिकारी, बीड | श्री. ए. एस. पंढरीकर | वर्ग—1 | 06/06/11 | 02442-223403 | —,,-- |
| 11 | दिवाणी न्यायाधीश व. स्तर, बीड | श्री. के.बी.इप्पर | वर्ग—1 | 11/06/12 | 02442-223408 | —,,-- |
| 12 | सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, बीड | श्री. बी.एम.पाटील | वर्ग—1 | 08/07/13 | 8275662156 | —,,-- |
| 13 | दिवाणी न्यायाधीश व. स्तर, अंबाजोगाई | श्री. पी.एम.मोरे | वर्ग—1 | 11/06/12 | 02442-248004 | —,,-- |
| 14 | दिवाणी न्यायाधीश व. स्तर, माजलगाव | श्री. जी.जी.भरणे | वर्ग—1 | 11/06/12 | 02443-236674 | —,,-- |
| 15 | सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बीड | श्री. एन. आर. मनगिरे | वर्ग—1 | 06/06/11 | 9422962787 | —,,-- |
| 16 | 2रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर,बीड | श्री. एस.एस.पारवे | वर्ग—1 | 10/06/13 | 9423734627 | —,,-- |
| 17 | 3रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बीड | श्री. आर.एस.पेरे | वर्ग—1 | 11/06/12 | 9850518487 | —,,-- |
| 18 | 4थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बीड | श्री. पी.डी.सावंत | वर्ग—1 | 11/06/12 | 9422892298 | —,,-- |
| 19 | 5 वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बीड | श्री.बी.सी.मोरे | वर्ग—1 | 11/06/12 | 9422563426 | —,,-- |
| 20 | 6 वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बीड | श्री. पी.एन देशपांडे | वर्ग—1 | 10/06/13 | 9923098280 | —,,-- |
| 21 | 7 वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बीड | श्रीमती पी.आय.सुर्यवंशी | वर्ग—1 | 10/06/13 | 9404641394 | —,,-- |
| 22 | 8 वे सह दिवाणी | श्री. ए. जी. साबळे | वर्ग—1 | 28/11/10 | 9860926565 | —,,-- |

| | | | | | | |
|----|---|----------------------------|--------|----------|--------------|-------|
| | न्यायाधीश क. स्तर, बीड | | | | | |
| 23 | 9 वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बीड | श्री. एम. आर. देवकते | वर्ग—1 | 29/11/10 | 9860744183 | —,,-- |
| 24 | 10वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बीड | श्री. एस. एस. देशमुख | वर्ग—1 | 09/01/12 | 9673706372 | —,,-- |
| 25 | 11 वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर,बीड | श्रद्धा सुदामराव पानसरे | वर्ग—1 | 09/01/12 | 9561666400 | —,,-- |
| 26 | सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबाजोगाई | श्री. एस.व्ही.भुतके | वर्ग—1 | 10/06/13 | 02446-247242 | —,,-- |
| 27 | 2रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबाजोगाई | श्री.एस.एस.माने | वर्ग—1 | 10/06/13 | 02442-249654 | —,,-- |
| 28 | 3रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबाजोगाई | श्री. आर. एन. चव्हाण | वर्ग—1 | 09/01/12 | 8983429010 | —,,-- |
| 29 | 4 थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबाजोगाई | श्री. पी.आर.कुलकर्णी | वर्ग—1 | 10/06/13 | 9689999347 | —,,-- |
| 30 | सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, माजलगाव | श्री. आर. के. गुज्जर | वर्ग—1 | 11/06/12 | 02443-234194 | —,,-- |
| 31 | 2 रे दिवाणी न्यायाधीश क. स्तर, माजलगाव | श्री. बी.डी. पंडीत | वर्ग—1 | 10/06/13 | 9422715932 | —,,-- |
| 32 | 3रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, माजलगाव | श्री. जे.आर.राउत | वर्ग—1 | 10/06/13 | 9822835476 | —,,-- |
| 33 | दिवाणी न्यायाधीश क. स्तर, शिरूर कासार | श्री. आर.पी.यादव | वर्ग—1 | 10/06/13 | 02444-259940 | —,,-- |
| 34 | दिवाणी न्यायाधीश क. स्तर, आष्टी | श्री. एस.एस. इंदलकर | वर्ग—1 | 04/06/11 | 02441-282516 | —,,-- |
| 35 | सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, आष्टी | श्री. व्ही.के.जाधव | वर्ग—1 | 10/06/13 | 9594665567 | —,,-- |
| 36 | दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पाटोदा | श्री. बी. बी. शेळके | वर्ग—1 | 11/06/12 | 02444-242672 | —,,-- |
| 37 | सह दिवाणी न्यायाधीश | श्री. के. के. घुले | वर्ग—1 | 07/06/10 | 9763262867 | —,,-- |

| | | | | | | |
|--|--|------------------------|--------|--------------------------|--------------|---|
| | क. स्तर, पाटोदा | | | | | |
| 38 | दिवाणी न्यायाधीश क. स्तर, केज. | श्री. जे. के. जोशी | वर्ग-1 | 06/06/11 | 02445-252045 | -,-- |
| 39 | सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, केज | श्री. डी.एन.जनकवार | वर्ग-1 | 11/06/12 | 9422740058 | -,-- |
| 40 | 2 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, केज | श्री. आर.ए.शिंदे | वर्ग-1 | 10/06/13 | 9209473331 | -,-- |
| 41 | 3 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, केज | श्री. व्ही. ए. अवघडे | वर्ग-1 | 10/06/13 | 9623513496 | -,-- |
| 42 | दिवाणी न्यायाधीश क. स्तर, धारुर | श्री. एम. ए. शिंदे | वर्ग-1 | 06/06/11 | 02445-274640 | -,-- |
| 43 | दिवाणी न्यायाधीश क. स्तर, परळी वै. | श्री. एच.जे.पठाण | वर्ग-1 | 10/06/13 | 02446-223360 | -,-- |
| 44 | सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, परळी वै. | श्रीमती एस.सी. पिंपळकर | वर्ग-1 | 10/06/13 | 9405001079 | -,-- |
| 45 | दिवाणी न्यायाधीश क. स्तर, वडवणी | श्री. आय.के.सुर्यवंशी | वर्ग-1 | 10/06/13 | 02443-257291 | -,-- |
| 46 | दिवाणी न्यायाधीश क. स्तर, गेवराई | श्री. एस.एस. जहागीरदार | वर्ग-1 | 11/06/12 | 02447-262374 | -,-- |
| 47 | सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, गेवराई | रिक्त | वर्ग-1 | | 02442-233110 | -,-- |
| 48 | 2रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, गेवराई | श्री. वाय.जी.पुजारी | वर्ग-1 | 11/06/12 | 9890369933 | -,-- |
| 49 | 3 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, गेवराई | श्री. पी.अे.जगदाळे | वर्ग-1 | 10/06/13 | 9819928254 | -,-- |
| जिल्हा न्यायालय बीड व तालुका न्यायालय बीड अंतर्गत कार्यरत कर्मचा—यांची माहिती खालीलप्रमाणे आहे | | | | वर्ग-2, 3 व वर्ग-4 | -- | दुर्घटनी क.. न्यायीक अधिका –यांच्या नांवासमोर दर्शविलेले आहेत |
| | | | | | | तक्ता दहा मध्ये वेतनमा न दर्शविले आहे |

| कार्यालयाचे नांव | पदनाम | संख्या | पदनाम | संख्या | पदनाम | संख्या |
|--|------------------|--------|-------------------|--------|------------------|--------|
| जिल्हा न्यायालय, बीड | प्रबंधक | 1 | स्वीय सहायक | 1 | अधिक्षक | 2 |
| | सहा.अधिक्षक | 4 | लघुलेखक उ.श्रे. | 3 | वरिष्ठ लिपीक | 16 |
| | कनिष्ठ लिपीक | 54 | वाहन चालक | 4 | मुख्य बैलिफ | 1 |
| | बैलिफ | — | पुस्तक बांधणीकार | 1 | हवालदार | 1 |
| | नाईक | 2 | झेरॉक्स चालक | 1 | शिपाई | 6 |
| | पहारेकरी | 2 | सफाईगार | 1 | उदकी | 1 |
| जिल्हा न्यायालय—1 अंबाजोगाई | स्वीय सहायक | 1 | अधिक्षक | 1 | लघुलेखकउ.श्रे. | 5 |
| | वरिष्ठ लिपीक | 9 | कनिष्ठ लिपीक | 14 | वाहन चालक | 1 |
| | बैलिफ | 3 | पुस्तक बांधणीकार | 1 | मुख्य बैलिफ | |
| | नाईक | 1 | शिपाई | 8 | पहारेकरी | 1 |
| | सफाईगार | 1 | | | | |
| जिल्हा न्यायालय—1 माजलगाव | अधिक्षक | 1 | लघुलेखक उ.श्रे. | 1 | वरिष्ठ लिपीक | 5 |
| | लघु टंकलेखक | 1 | कनिष्ठ लिपीक | 9 | बैलिफ | 3 |
| | पुस्तक बांधणीकार | 1 | शिपाई | 3 | पहारेकरी | 1 |
| | सफाईगार | 1 | | | | |
| मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय, बीड | सहायक अधिक्षक | 1 | लघुलेखक नि.श्रे. | 1 | वरिष्ठ लिपीक | 4 |
| | कनिष्ठ लिपीक | 10 | शिपाई | 2 | | |
| दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, बीड | अधिक्षक | 1 | लघुलेखक नि. श्रे. | 11 | सहायक अधिक्षक | 2 |
| | वरिष्ठ लिपीक | 5 | कनिष्ठ लिपीक | 38 | मुख्य बैलिफ | 1 |
| | बैलिफ | 7 | नाईक | 1 | शिपाई | 26 |
| | सफाईगार | 1 | | | | |
| दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, अंबाजोगाई | अधिक्षक | 1 | लघुलेखक नि. श्रे. | 2 | सहायक अधिक्षक | 2 |
| | वरिष्ठ लिपीक | 2 | कनिष्ठ लिपीक | 8 | मुख्य बैलिफ | 1 |
| | बैलिफ | 5 | शिपाई | 2 | सफाईगार | 1 |
| | पहारेकरी | 1 | | | | |

| | | | | | |
|---|---------------|----|-------------------|---|------------------|
| | | | | | |
| दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, माजलगाव | अधिकारक | 1 | लघुलेखक नि. श्रे. | 1 | सहायक अधिकारक |
| | वरिष्ठ लिपीक | 2 | कनिष्ठ लिपीक | 8 | मुख्य बैलिफ |
| | बैलिफ | 5 | शिपाई | 2 | सफाईगार |
| | पहारेकरी | 1 | | | |
| दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, शिरूर कासार | सहायक अधिकारक | 1 | लघुलेखक नि. श्रे. | 1 | वरिष्ठ लिपीक |
| | कनिष्ठ लिपीक | 4 | बैलिफ | 2 | शिपाई |
| | पहारेकरी | 1 | सफाईगार | 1 | |
| दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, आष्टी | सहायक अधिकारक | 2 | लघुलेखक नि. श्रे. | 1 | वरिष्ठ लिपीक |
| | कनिष्ठ लिपीक | 14 | मुख्य बैलिफ | 1 | बैलिफ |
| | शिपाई | 5 | पहारेकरी | 1 | सफाईगार |
| | उदकी | 1 | | | |
| दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, पाटोदा | सहायक अधिकारक | 2 | लघुलेखक नि. श्रे. | 1 | वरिष्ठ लिपीक |
| | कनिष्ठ लिपीक | 11 | मुख्य बैलिफ | 1 | बैलिफ |
| | शिपाई | 4 | पहारेकरी | 1 | सफाईगार |
| | उदकी | 1 | | | |
| दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, केज | सहायक अधिकारक | 2 | लघुलेखक नि. श्रे. | 3 | वरिष्ठ लिपीक |
| | कनिष्ठ लिपीक | 18 | मुख्य बैलिफ | 1 | बैलिफ |
| | शिपाई | 8 | पहारेकरी | 1 | सफाईगार |
| | उदकी | 1 | | | |
| दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, धारूर | सहायक अधिकारक | 1 | लघुलेखक नि. श्रे. | 1 | वरिष्ठ लिपीक |
| | कनिष्ठ लिपीक | 1 | बैलिफ | 2 | पहारेकरी |
| | सफाईगार | 1 | | | |
| सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, अंबाजोगाई | सहायक अधिकारक | 2 | लघुलेखक नि. श्रे. | 3 | वरिष्ठ लिपीक |
| | कनिष्ठ लिपीक | 11 | मुख्य बैलिफ | 1 | बैलिफ |

| | | | | | | |
|---|---------------|----|-------------------|---|--------------|---|
| | शिपाई | 9 | पहारेकरी | 1 | सफाईगार | 1 |
| | उदकी | 1 | | | | |
| दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, परळी वै. | सहायक अधिकारी | 2 | लघुलेखक नि. श्रे. | 1 | वरिष्ठ लिपीक | 3 |
| | कनिष्ठ लिपीक | 14 | मुख्य बेलिफ | 1 | बेलिफ | 3 |
| | शिपाई | 4 | पहारेकरी | 1 | सफाईगार | 1 |
| सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, माजलगाव | सहायक अधिकारी | 1 | लघुलेखक नि. श्रे. | 2 | वरिष्ठ लिपीक | 1 |
| | कनिष्ठ लिपीक | 8 | मुख्य बेलिफ | 1 | शिपाई | 6 |
| | पहारेकरी | 1 | सफाईगार | 1 | उदकी | 1 |
| दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, वडवणी | सहायक अधिकारी | 1 | लघुलेखक नि. श्रे. | 1 | वरिष्ठ लिपीक | 2 |
| | कनिष्ठ लिपीक | 4 | बेलिफ | 2 | शिपाई | 2 |
| | पहारेकरी | 1 | सफाईगार | 1 | | |
| दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, गेवराई | सहायक अधिकारी | 2 | लघुलेखक नि. श्रे. | 3 | वरिष्ठ लिपीक | 3 |
| | कनिष्ठ लिपीक | 18 | मुख्य बेलिफ | 1 | बेलिफ | 5 |
| | शिपाई | 8 | पहारेकरी | 1 | सफाईगार | 1 |

टिप :— 1. हे प्रकाशन प्रत्येक वर्षाला करावे लागेल.

2. महत्वाचे बदल तातडीने प्रकाशित केले पाहिजेत, उदा. प्रमुखाची बदली इ.

कलम 4 (1) (ब) (x)

बीड येथील जिल्हा न्यायालयाच्या अधिकारी व कर्मचा—यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

| अ. क्र. | वर्ग | वेतन रूपरेषा | इतर अनुज्ञेय भत्ते |
|---------|--|--|---|
| | | | नियमित (महागाई भत्ता घरभाडे भत्ता शर भत्ता) |
| 1 | प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश | Rs. 57700-1230-58930-1380-67210-1540-70290/- | वेळोवेळी शासनातर्फ पारीत |
| 2 | जिल्हा न्यायाधीश —1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश | Rs. 51550-1230-58930-1380-63070/- | करण्यांत येणा—या नियमाप्रमाणे |
| 3 | तदर्थ जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश | Rs. 51550-1230-58930-1380-63070/- | -----“----- |

| | | | |
|----|-------------------------------|---|-------------|
| 4 | दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर | Rs. 39530-920-40450-1080-49090-1230-54010 | -----"----- |
| 5 | मुख्य न्यायदंडाधिकारी | Rs. 39530-920-40450-1080-49090-1230-54010 | -----"----- |
| 6 | दिवाणी न्यायाधीश क. स्तर | Rs. 27700-770-33090-920-40450-1080-44770 | -----"----- |
| 7 | प्रबंधक (1 पद) | PB-2 Rs.9300-34800/- + G.P.Rs.5400/- | -----"----- |
| 8 | स्वय सहायक (2 पदे) | PB-2 Rs.9300-34800/- + G.P.Rs.4600 | -----"----- |
| 9 | लघुलेखक उच्च श्रेणी (7 पदे) | PB-2 Rs.9300-34800/- + G.P.Rs.4400 | -----"----- |
| 10 | लघुलेखक निम्न श्रेणी (32 पदे) | PB-2 Rs.9300-34800/- + G.P.Rs.4300 | -----"----- |
| 11 | लघु-टंकलेखक (1 पद) | PB-1 Rs.5200-20200/- + G.P.Rs.2400 | -----"----- |
| 12 | अधिक्षक (8 पदे) | PB-2 Rs.9300-34800/- + G.P.Rs.4600 | -----"----- |
| 13 | सहायक अधिक्षक (27 पदे) | PB-2 Rs.9300-34800/- + G.P.Rs.4400 | -----"----- |
| 14 | वरिष्ठ लिपीक (67 पदे) | PB-1 Rs.5200-20200/- + G.P.Rs.2400 | -----"----- |
| 15 | कनिष्ठ लिपीक (243 पदे) | PB-1 Rs.5200-20200/- + G.P.Rs.1900 | -----"----- |
| 16 | मुख्य बेलिफ (11 पदे) | PB-1 Rs.5200-20200/- + | -----"----- |

| | | | |
|----|---------------------------|---|-------------|
| | | G.P.Rs.2000 | |
| 17 | बेलिफ (47 पदे) | PB-1 Rs.5200- 20200/- + G.P.Rs.1900 | -----"----- |
| 18 | वाहन चालक (5 पदे) | PB-1 Rs.5200- 20200/- + G.P.Rs.1900 | -----"----- |
| 19 | पुस्तक बांधणीकार (3 पदे) | PB-1 Rs.5200- 20200/- + G.P.Rs.1800 | -----"----- |
| 20 | हवालदार (1 पद) | PB-1 Rs.4440- 7440/- + G.P.Rs.1700 | -----"----- |
| 21 | नाईक (4 पदे) | PB-1 Rs.4440- 7440/- + G.P.Rs.1600 | -----"----- |
| 22 | झोरॉक्स ऑपरेटर (1 पद) | PB-1 Rs.4440- 7440/- + G.P.Rs.1600 | -----"----- |
| 23 | शिपाई (99 पदे) | PB-1 Rs.4440-7440/- + G.P.Rs.1300 | -----"----- |
| 24 | पहारेकरी (16 पदे) | PB-1 Rs.4440- 7440/- + G.P.Rs.1300 | |
| 25 | उदकी (6 पदे) | PB-1 Rs.4440- 7440/- + G.P.Rs.1300 | -----"----- |
| 25 | सफाई कामगार (16 पदे) | PB-1 Rs.4440- 7440/- + G.P.Rs.1300 | -----"----- |

कलम 4 (1) (ब) (XI)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय या कार्यालयाचे मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची

विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अंदाजपत्रकाच्या प्रतीचे प्रकाशन

अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

| अ.क्र. | अंदाजपत्रकिय शीर्षाचे वर्णन | अनुदान | नियोजित वापर | अधिक अनुदान अपेक्षित | अभिप्राय |
|--------|--------------------------------|--------|--------------|-------------------------|----------|
|--------|--------------------------------|--------|--------------|-------------------------|----------|

| | | | | असल्यास रूपयात | |
|--|---------------|---|--------------|----------------------------------|--|
| | 2014 न्यायदान | वेतन, कार्यालयीन खर्च, प्रवासखर्च, पेट्रोल, संगणक साहित्य, भाडे-पट्टी, इतर खर्च | नियमाप्रमाणे | अधिक, अनुदान आवश्यक अपेक्षित आहे | |

टिप :— प्रत्येक कार्यालय वरील माहिती कोणत्या ना कोणत्या प्रारूपानुसार तयार करत असते, असे प्रारूप त्यांना वापरता येईल.

कलम 4 (1) (ब) (XII)

नमुना (अ)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय या कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती 2011–2012 प्रकाशित करणे.

कार्यक्रमाचे नाव

लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती
लाभ मिळण्यासाठीच्या अटी
लाभ मिळण्यासाठीची कार्यपद्धती
पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र
कार्यक्रमामध्ये मिळणा—या लाभाची विस्तृत माहिती
अनुदान वाटपाची कार्यपद्धती
सक्षम अधिका—यांचे पदनाम
विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क
इतर शुल्क

विनंती अर्जाचा नमुना

सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्राची यादी (दस्तऐवज / दाखले)

जोड कागदपत्राचा नमुना

कार्यपद्धती संदर्भात तकार निवारणासाठी संबंधित अधिका—याचे पदनाम

तपशीलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गांव पातळी)

लाभार्थीची यादी खालील नमुन्यात

1. स्थानिक स्वराज्य संस्था – ग्रामपंचायत व नगर परिषद यांना न्यायालयाद्वारे लोकल अँकट नुसार दंडाचे स्वरूपात प्राप्त झालेल्या रकमेतुन शासनाने ठरवुन दिलेल्या नुसार रकमेनुसार अनुदान देण्यात येते.

2. वकील संघाचे ग्रंथालयासाठी – शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान न्यायालयाद्वारे वितरीत केल्या जाते.

नमुना (ब)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय या कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

योजना / कार्यक्रमाचे नांव :—

| अ.क्र. | लाभार्थीचे नांव व पत्ता | अनुदान/लाभ याची रकम / स्वरूप | निवड पात्रतेचे निकष | अभिप्राय |
|--------|-------------------------|------------------------------|---------------------|----------|
| 1 | नगर परिषद | शासनाकडून मंजुर | कायद्यानुसार | |

| | | | | |
|---|-------------------|-------------------|--|--|
| 2 | ग्रामपंचायत | झालेली एकुण रक्कम | | |
| 3 | अधिवक्ता ग्रंथालय | | | |

टिप : विविध योजनांसाठी कार्यक्रमा अंतर्गत वेगवेगळी यादी प्रकाशित करणे आवश्यक आहे.

कलम 4 (1) (ब) (XIII)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय या कार्यालयातील मिळणा—या/सवलतीचा परवान्याची चालु वर्षाची तपशीलवार माहिती

परवाना/परवानगी/सवलतीचे प्रकार

| अ. क्र. | परवाना धारकाचे नाव | परवान्याचा प्रकार | परवाना क्रमांक | दिनांक पासुन | दिनांक पर्यंत | साधारण अटी | परवान्याची विस्तृत माहिती |
|---------|----------------------------|----------------------------------|----------------|--------------|---------------|--------------|---------------------------|
| 1 | सुनिल सुधाकर बीवरे | अर्ज लेखनीक / टंकलेखक, बीड | 1806 / 91 | 08 / 07 / 91 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |
| 2 | शेषराव दत्तात्रेय काळे | अर्ज लेखनीक / टंकलेखक, गेवराई | 462 / 86 | 29 / 08 / 86 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |
| 3 | दुर्गादास विठ्ठलराव दामोषन | अर्ज लेखनीक / टंकलेखक, अंबाजोगाई | 2505 / 90 | 31 / 03 / 90 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |
| 4 | विजय नारायणराव सुर्यवंशी | अर्ज लेखनीक / टंकलेखक, अंबाजोगाई | 2506 / 90 | 31 / 03 / 90 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |
| 5 | काजी गफार | अर्ज लेखनीक / टंकलेखक, आष्टी | 795 / 86 | 15 / 11 / 86 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |
| 6 | जगन्नाथ शंकरराव गजभार | अर्ज लेखनीक / टंकलेखक, अंबाजोगाई | | 04 / 05 / 99 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |
| 7 | मुक्ताअली इनायतइली | अर्ज लेखनीक / टंकलेखक, अंबाजोगाई | | 04 / 05 / 99 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |
| 8 | भास्कर श्रीधरराव पाटील | अर्ज लेखनीक / टंकलेखक, बीड | 1310 / 03 | 29 / 01 / 03 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |
| 9 | गोपाळ अच्युत पारगांवकर | अर्ज लेखनीक / टंकलेखक, पाटोदा | 1779 / 03 | 07 / 07 / 03 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |
| 10 | मिझां शफीक बेग | अर्ज लेखनीक / टंकलेखक, बीड | 1780 / 03 | 08 / 04 / 03 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |
| 11 | उद्धव गिताराम गायकवाड | अर्ज लेखनीक / टंकलेखक, | 7498 / 04 | 30 / 09 / 04 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन |

| | | माजलगाव | | | | | करणे |
|----|--------------------|--------------------------------------|-----------|--------------|-------------|--------------|-------------------------------|
| 12 | सतिष खंडेराव सरवदे | अर्ज लेखनीक / टंकलेखक, माजलगाव | 5371 / 07 | 28 / 08 / 07 | कायमस्वरूपी | नियमाप्रमाणे | अर्जलेखन व टंकलेखन करणे |

प्रकार उदा. जर वाहनाचा परवाना असेल तर दुचाकी / चार चाकी / जड वाहन इत्यादीचा तपशील. विस्तृत माहिती विषयवार परवान्याची माहिती उदा. अकृषी वापरासाठीच्या परवानगीचे असल्यास सर्व नं. आवश्यक आहे.

टिप : प्रत्येक परवान्याच्या प्रकारानुसार वेगळी यादी तयार करणे आवश्यक आहे

वाहन परवाना
रोड टॅक्स

माफ

माफ

कलम 4 (1) (ब) (XIV)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय या कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनीक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशीत करणे. चालु वर्षाकरीता.

| अ.क्र. | दस्तावेजाचा प्रकार | विषय | कोणत्या इलेक्ट्रॉनीक नमुन्यात | माहिती मिळविण्यासाठी | जबाबदार व्यक्ती |
|--------|--------------------|-------------------|-------------------------------------|---|-------------------------------------|
| 1 | निर्णीत अभिलेख | | मुळ स्वरूपात व जि न्या चे वेबसाईटवर | नकलेसाठी अर्ज करणे वेबसाईटवर पाहणे | संबंधित विभाग |
| 2 | आस्थापना संबंधित | | | | प्रमुख कायदा व परीपत्रकानुसार |
| 3 | वित्त संबंधीत | | सेवार्थ प्रणाली व बिम्स प्रणाली | — | संबंधीत विभाग |
| 4 | विधी सेवा | | मालसा च्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध | वेबसाईट पाहणे | संबंधीत विधी सेवा प्राधीकरण / समिती |
| 5 | सांख्यिकी | | | | |
| 6 | न्यायिक | सी.आय.एस. प्रणाली | जिल्हा न्यायालयाचे वेबसाईटवर उपलब्ध | संकेत स्थळाला भेट देणे किंवा नकलेचा अर्ज देणे | संबंधीत विभाग |

टेप

फिल्म

सिडी

फलॉपी

इतर कोणत्याही स्वरूपात

कलम 4 (1) (ब) (XV)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशीत करणे उपलब्ध सुविधा

भेटण्याच्या वेळेसंदर्भात माहिती

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 5.30 ते 6.00

वेबसाईट विषयी माहिती

<http://court.mah.nic.in>

कॉलसेंटर विषयी माहिती

अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती

कार्यालयीन वेळेत प्रमुखांचे
परवानगीने

कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती

कार्यालयीन प्रमुखाने परवानगी
दिल्यास

नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती

परवानगीनुसार किंवा संकेतस्थळाला
भेट देवून डाउनलोड करून घेणे
प्रत्येक न्यायालयात नोटिस बोर्ड
लावण्यांत आलेला आहे

सूचना फलकाची माहिती

ग्रंथालय विषयी माहिती

| अ.क्र. | सुविधेचा प्रकार | वेळ | कार्यपद्धती | ठिकाण | जबाबदार व्यक्ती / कर्म चारी | तकार निवारण |
|--------|-----------------|---------------------|--------------------------|--------------------------------|-----------------------------------|--------------------------------------|
| 1 | अभिलेख तपासणी | न्यायालयीन वेळेत | अर्ज मंजुर झाल्यानंतर | जिल्हा व सत्र न्यायालय, बीड | संबंधित विभाग प्रमुख | प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश |

कलम 4 (1) (ब) (XVI)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय या कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहायक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती

अ. शासकीय माहिती अधिकारी

| अ.क्र | शासकीय माहिती अधिका—याचे नाव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता / फोन | ई—मेल | अपिलीय प्राधिकारी |
|-------|---------------------------------|-----------------------------------|-----------------------|---|---------------------------------|------------------------------|
| .1 | श्री. आर.आर.झगडे | प्रबंधक व जन माहिती अधिकारी | संपुर्ण बीड जिल्हा | जिल्हा न्यायालय, बीड 02442—222401 | mahbeedc @mhstate .nic.in | जिल्हा न्यायाधीश—1 बीड |

ब. सहायक शासकीय माहिती अधिकारी

| अ.क्र | शासकीय माहिती अधिका—याचे | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता / फोन | ई—मेल | अपिलीय प्राधिकारी |
|-------|--------------------------------|-------|--------------|-------------|-------|----------------------|
| | | | | | | |

| | | | | | | |
|--|-----|--|--|--|--|--|
| | नाव | | | | | |
| | | | | | | |

क. अपिलीय अधिकारी

| अ.क्र | अपिलीय अधिका—याचे नाव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता / फोन | ई—मेल | अपिलीय प्राधिकारी |
|-------|--------------------------|------------------------------|-----------------------|--|---------------------------------|-------------------|
| 1 | श्री. एस.सी.खटी | जिल्हा न्यायाधीश—1 बीड | संपुर्ण बीड जिल्हा | जिल्हा न्यायालय, बीड 02442—222401, 233318 | mahbeedc @mhstate .nic.in | |

टिप : शासकीय माहिती अधिकारी / सहायक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी चे नाव व पदनाम ठळक अक्षरात दर्शनीय ठिकाणे अथवा स्वागत कक्षा जवळ फलकाद्वारे लावावीत

कलम 4 (1) (ब) (XVII)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रकाशीत माहिती

.....लागु नाही

टिप : पर्यंत कोणतीही माहिती नमुन्यात दिली गेली नाही.

कलम 4 (1) (क)

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रकाशीत माहिती सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करीता तयार करणे व वितरीत करणे

कलम 4 (1) (ङ)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणा—या प्रशासकीय / अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे, घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहीर करणे.

टिप :— लोकप्राधिकार / शासकीय माहिती अधिकारी हे सूचना फलक / वर्तमानपत्र सार्वजनिक सुचना, प्रसारमाध्यमे, सूचना प्रसारण, इंटरनेट इत्यादी चा उपयोग माहितीच्या प्रसारासाठी करते.

स्वाक्षरीत
(श्री. वि.व.बोरीकर)
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,
बीड.

